

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी
सन्मान योजना २०१७ या योजनेच्या
अंमलबजावणीसाठी सेवानिवृत्त अधिकारी
यांची कंत्राटी पध्दतीने नियुक्तीबाबत.

महाराष्ट्र शासन

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग

शासन आदेश क्रमांक : सववि-१०१७/प्र. क्र.२१८/आस्था-१

मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२

दिनांक : ३१ ऑक्टोबर, २०१७.

वाचा :- १) शासन आदेश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्रमांक सववि-१०१७/प्र. क्र.२१८/आस्था-१,

दिनांक २१/६/२०१७

२) शासन निर्णय सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्रमांक कृकमा ०७१७/प्र. क्र. १२७/२ स,

दिनांक २८/६/२०१७

३) शासन आदेश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्रमांक सववि-१०१७/प्र. क्र.२१८/आस्था-१,

दिनांक १४/९/२०१७

४) शासन शुध्दीपत्रक सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्रमांक सववि-१०१७/प्र. क्र.२१८/आस्था-१,

दिनांक २२/९/२०१७

५) शासन निर्णय सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्रमांक कृकमा ०७१७/प्र. क्र. १३७/२ स,

दिनांक १४/९/२०१७

शासन आदेश:-

राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना -२०१७ दिनांक २८/६/२०१७ च्या शासन निर्णयान्वये जाहीर केली आहे. या योजनेसाठीचा खर्च मागणी क्रमांक व्ही २, २४३५-इतर कृषिविषयक कार्यक्रम, ००, ६०-इतर, १०१-शेतक-यांच्या कर्ज माफीसाठी योजना, (००)(०१) छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-२०१७ (राज्यस्तर)(२४३५ ००८२)(दत्तमत) या लेखाशिर्षाखालील तरतूदीतून भागविण्यात येणार असून याखाली उपलब्ध तरतूदीपैकी रु. १०,५०,००,०००/- (दहा कोटी पन्नास लाख फक्त) एवढ्या निधीचे बाबनिहाय वितरण करून खर्च करण्यास शासन निर्णय दिनांक १४/९/२०१७ अन्वये मान्यता देण्यात आली आहे. तसेच सदर तरतूद अदा करण्यासाठी लेखाधिकारी, अधिन सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

२. राज्य शासनामार्फत घेण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या थकित कर्जमाफीच्या सदर योजनेची अंमलबजावणी तातडीवे व विहित कालमर्यादत करावयाची असल्यामुळे सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या दिनांक २१/६/२०१७ च्या शासननिर्णयान्वये खालील दोन अधिकारी यांची ६ महिन्यांच्या कालावधीसाठी कंत्राटी पध्दतीने नियुक्ती करण्यात आली असून त्यांना सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या दिनांक १४/९/२०१७ आदेशान्वये व दिनांक २२/९/२०१७ च्या शुध्दीपत्रकान्वये पारिश्रामिकाची रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

१) श्री. एस.बी. पाटील, सेवानिवृत्त सहसचिव तथा अप्पर आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था

२) श्री. धरणीधर पाटील, सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था

३. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्रमांक कृकमा ०७१७/प्र. क्र. १३७/२ स, दिनांक १४/९/२०१७ च्या शासननिर्णयानुसार कर्जमाफीच्या योजनेवरील खर्चासाठी लेखाशिर्ष उपलब्ध असल्याची बाब विचारात घेता, दिनांक २१/६/२०१७ च्या शासन आदेशान्वये नियुक्त करण्यात आलेल्या सेवानिवृत्त अधिका-यांच्या कंत्राटी पध्दतीने

नेमणूकीवरील दिनांक १४/९/२०१७ तसेच दिनांक २२/९/२०१७ च्या शुध्दीपत्रकान्वये मंजूर करण्यात आलेला पारिश्रामिकाचा खर्च “मागणी क्र. व्ही-२ ३४५१, सचिवालयीन आर्थिक सेवा (०१) (०१) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग ३४५१०३०४ (योजनेतर) १३ कार्यालयीन खर्च” या लेखाशीर्षाखालील उपलब्ध तरतुदीतून करण्याऐवजी “मागणी क्रमांक व्ही-२ २४३५- इतर कृषीविषयक कार्यक्रम ००, ६०-इतर १०१- शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी योजना (००) (०१) छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-२०१७ (राज्य स्तर) (२४३५ ००८२) (दत्तमत) या लेखाशीर्षाखालील १०- कंत्राटी सेवा” या बाबीखालील उपलब्ध तरतुदीमधून भागविण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे, सदरची रक्कम संबंधितांना अदा करण्यासाठी लेखाधिकारी, सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून आणि अप्पर आयुक्त व विशेष निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

४. राज्य शासनामार्फत घेण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या थकित कर्जमाफीच्या सदर योजनेची अंमलबजावणी आवश्यकतेनुसार मंत्रालयीन सेवेतून सेवानिवृत्त झालेले अधिकारी/कर्मचारी यांच्या करण्यात येणा-या नियुक्त्यांच्या तसेच सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांच्या आस्थापनेवरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी/कर्मचारी यांच्या करण्यात येणा-या नियुक्त्यांच्या पारिश्रामिकाचा खर्चही सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्रमांक कृकमा ०७१७/प्र. क्र. १३७/२ स, दिनांक १४/९/२०१७ मध्ये नमूद करण्यात आलेल्या “मागणी क्रमांक व्ही-२ २४३५- इतर कृषीविषयक कार्यक्रम ००, ६०-इतर १०१- शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी योजना (००) (०१) छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-२०१७ (राज्य स्तर) (२४३५ ००८२) (दत्तमत) या लेखाशीर्षाखालील १०- कंत्राटी सेवा” या बाबीखालील उपलब्ध तरतुदीमधून भागविण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

५. पारिश्रामिकाची विहित रक्कम संबंधितांना अदा करण्यापूर्वी, कंत्राटी पध्दतीने कार्यरत असलेले तसेच कंत्राटी पध्दतीने नव्याने नियुक्त करण्यात येणा-या अधिकारी/कर्मचारी यांनी त्यांचे काम समाधानकारकरित्या पूर्ण केले आहे किंवा कसे तसेच यापुढेही त्यांच्या सेवा आवश्यक आहेत किंवा कसे याबाबत सदर योजना हाताळणा-या संबंधित कार्यासन २ स यांचेकडून सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी अहवाल प्राप्त करून घ्यावा अशा सूचना सहकार आयुक्त यांना देण्यात येत आहेत.

६. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०१७११०११३०९२११८०२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकीत करून काढण्यात येत आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(डॉ सुदिन गायकवाड)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा. राज्यपालांचे सचिव, राजभवन, मुंबई
- २) मा. मुख्यमंत्र्यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई
- ३) मा. मुख्यसचिव यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
- ४) मा. विधानसभा/विधानपरिषद सदस्य सर्व
- ५) अपर मुख्य सचिव (सहकार), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई

- ६) अपर मुख्य सचिव (पणन), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई
- ७) प्रधान सचिव (वस्त्रोद्योग), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई
- ८) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, मुंबई / नागपूर
- ९) महालेखापाल (लेखापरीक्षा), महाराष्ट्र राज्य, मुंबई / नागपूर
- १०) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
- ११) निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई (२ प्रती)
- १२) सामान्य प्रशासन विभाग (१३), मंत्रालय, मुंबई
- १३) श्री. एस. बी. पाटील, सेवानिवृत्त सह सचिव तथा अप्पर आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे
- १४) श्री. धरणीधर पाटील, सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे
- १५) सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे
- १६) अप्पर आयुक्त व विशेष निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे
- १७) लेखाधिकारी, सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे
- १८) अवर सचिव (श्री. शिंगटे)/ कार्यासन अधिकारी (२ स), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई
- १९) सर्व सह सचिव / उप सचिव / अवर सचिव / कक्ष अधिकारी, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई
- २०) कक्ष अधिकारी (रोखशाखा), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई
- २१) निवड नस्ती आस्था-१.